

Date: December 11, 2024

To, The Manager BSE Limited,

Address: Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400001.

Scrip Code: 540654

<u>Subject: Intimation pursuant to Regulation 33 and 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to provisions of Regulation 33 and 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 please find enclosed the copy of newspaper publications dated Wednesday, December 11, 2024, pertaining to the Un-Audited Consolidated Financial Results for the quarter and half-year ended September 30, 2024, in the following newspapers:

- a. "Financial Express "in English Language
- b. "Pratahkal" in Marathi Language

Kindly take the same on record

FOR GLOBALSPACE TECHNOLOGIES LIMITED

Krishna Murari Singh Managing Director DIN: 03160366

DIN: 03160366 **Place:** Mumbai

Distinctive Nos



THIS IS ONLY AN ADVERTISEMENT FOR INFORMATION PURPOSES AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT.

HAMPS BIO LIMITED



Please scan this QR Code to view

Our Company was originally incorporated under the name "Hamps Bio Private Limited" under the provisions of the Companies Act, 1956 vide Certificate of Incorporation issued by the Assistant Registrar of Companies, Gujarat, Dadra and Nagar Haveli on January 02, 2007. Subsequently, the status of the Company was changed to public limited and the name of our Company was changed to "Hamps Bio Limited" vide Special Resolution passed by the Shareholders at the Extra Ordinary General Meeting of our Company held on June 08, 2023. The fresh certificate of incorporation consequent to conversion was issued on July 12, 2023 by the Registrar of Companies, Ahmedabad, Gujarat. The Corporate Identification Number of our Company is U24233GJ2007PLC049692. For further details on incorporation and registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" beginning on page 136 of the Prospectus.

Registered Office: 2900/112, GIDC, Near Atul Limited, Ankelshwar, Bharuch – 393 002, Gujarat, India; Corporate Office: Shop No 120-121-122, 01st Floor Royal Platinum, Palanpur Canal Road, Adaian Dn. Surat – 395 009, Guiarat, India:

Tel No.: +91 8000006663; | Email: info@hampsbio.com; | Website: www.hampsbio.com; | Contact Person: Komal Jain, Company Secretary and Compliance Officer

OUR PROMOTERS: HERRIK SHAH, SHRENIK SHAH, PALLAVI SHAH, MITALI SHAH, HERRIK SHAH HUF AND SHRENIK SHAH HUF

"The Issue is being made in accordance with Chapter IX of the SEBI ICDR Regulations (IPO of Small and Medium Enterprises) and the Equity Shares are proposed to be listed on the SME Platform of BSE Limited. ("BSE SME").

THE ISSUE

INITIAL PUBLIC ISSUE OF 12,20,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH ("EQUITY SHARES") OF HAMPS BIO LIMITED ("OUR COMPANY" OR "THE ISSUER COMPANY") FOR CASH AT A PRICE RS. 51.00/- PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF RS. 41.00/- PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING TO RS. 622.20 LAKHS ("THE ISSUE"), OUT OF WHICH 62,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH FOR A CASH PRICE OF RS. 51.00/- PER EQUITY SHARE, AGGREGATING TO RS. 31.62 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 11.58.000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH AT AN ISSUE PRICE OF RS. 51.00/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO RS. 590.58 LAKHS (IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE"). THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 28.01 % AND 26.58 % RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. PLEASE REFER TO SECTION TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE NO. 245 OF THIS PROSPECTUS.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS Rs. 10/- AND FIXED PRICE ISSUE AT Rs. 51.00/- PER EQUITY SHARE IS 5.10 TIMES OF THE FACE VALUE. MINIMUM APPLICATION SIZE OF 2,000 EQUITY SHARES AND IN MULTIPLES OF 2,000 EQUITY SHARES THEREAFTER.

THIS OFFER IS BEING MADE IN TERMS OF CHAPTER IX OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 (THE "SEBI (ICDR) REGULATIONS"), AS AMENDED. IN TERMS OF RULE 19(2)(b) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED, THIS IS AN OFFER FOR AT LEAST 25% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. THIS OFFER IS A FIXED PRICE OFFER AND ALLOCATION IN THE NET OFFER TO THE PUBLIC WILL BE MADE IN TERMS OF REGULATION 253 OF THE SEBI (ICDR) REGULATIONS, AS AMENDED. FOR FURTHER DETAILS, SEE "ISSUE PROCEDURE" ON PAGE No. 254 OF THE PROSPECTUS.

RISK TO INVESTORS:

Our Equity Shares have never been publicly traded, and may experience price and volume

fluctuations following the completion of the Issue, Further, our Equity Shares may not result in an active or liquid market and the price of our Equity Shares may be volatile and you may be unable to resell your Equity Shares at or above the Issue Price or at all. 2. The average cost of acquisition of Equity Shares by our Promoters is as follows:

Name of the Promoters Average cost of Acquisition (in Rs.)*

Herrik Shah Weighted average cost of acquisition

5. Weighted average cost of acquisition.								
Types of transactions	Weighted average cost of acquisition (Rs. per Equity Shares)	Issue Price (Rs. 51.00/- per Equity Share)						
Weighted average cost of acquisition of primary / new issue of shares.	60.00	1.18						
Weighted average cost of acquisition for	AI'I	NI A						

Sr. No.	Name of the Promoters	Average cost of Acquisition (in Rs.)*
2.	Shrenik Shah	4.03
3.	Pallavi Shah	26.38
4.	Mitali Shah	6.25
5.	Herrik Shah HUF	6.25
6.	Shrenik Shah HUF	6.25

There were primary / new issue of shares (exceeding 5% of pre issue capital) in last 18 months from the date of the Prospectus. For details, please refer to the chapter titled "Basis for Issue Price" beginning on page 84 of the Prospectus. Investors are required to refer to section titled "Risk Factors" beginning on page 23 of the

As certified by M/s MGVS & Associates, Chartered Accountants through their certificate dated December 09, 2024

As on the date of the Prospectus, Marwadi Chandarana Intermediaries Brokers Private Limited, the Lead

Manager of this Company, the Issues managed by the Book Running Lead Manager is not yet listed on any of the Stock Exchanges.

ISSUE

secondary sale / acquisition of shares.

OPENS ON: DECEMBER 13, 2024; FRIDAY **CLOSES ON: DECEMBER 17, 2024; TUESDAY**

Simple, safe, smart way to *Application Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking | Mandatory in Public Issues from January 01, 2016 **ASBA** application - Make use of it. the fund in the bank account, investors can avail the same. For further details check section on ASBA below. No cheque will be accepted. UPI now available in ASBA for individual UPI Applicants, whose application size are up to 5.00 lakh, applying through Registered Brokers, DPs & RTAs. Applicant to ensure PAN is updated in Bank Account being blocked by ASBA Bank. List of Bank supporting UPI is also available in SEBI at www.sebi.gov.in.

**UPI-Now available in ASBA for all individual investors applying in public issues where the application amount is up to Rs.5.00.000, applying through Registered Brokers, Syndicate, DPs & RTAs, Retail Individual Investors and Non-Institutional Investors also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Investors must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13. 2020 and press release dated June 25, 2021, read with press release dated September 17, 2021.

ASBA has to be availed by all the investors except anchor investors. UPI maybe availed by (i) Retail Individual Investors applying in the Retail Portion, and (ii) Individual Non-Institutional Investors applying with an application size of up to Rs.500,000 in the Non-Institutional Portion. For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA form and abridged prospectus and also please refer to the section "Issue Procedure" beginning on page 254 of the Prospectus. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI"), the website of BSE and in the General Information Document, ASBA Application forms can be downloaded from the website of the Stock Exchange and can be obtained from the list of banks that is available on the website of Securities and Exchange Board of India ("SEBI") at www.sebi.gov.in. **List of banks supporting UPI is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in . For the list of UPI Apps and Banks live on IPO, please refer to www.sebi.gov.in .Investors applying using the UPI Mechanism may apply through the SCSBs and mobile applications whose names appear on the website of SEBI (https://www.sebi.gov.in /sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=ves&intmld=40 and https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecog_nisedFpi=yes&_intmld=34) Submission of Rids

respectively, as updated from time to time. Kotak Mahindra Bank Limited has been appointed as Sponsor Bank for the Issue. For Issue related grievance investors may contact: Marwadi Chandarana Intermediaries Brokers Private Limited, Radhika Maheshwari / Janil Jain, Tel: 022-69120027, E-mail: mb@marwadichandarana.com. For UPI related gueries, investors can contact NPCI at the toll-free number: 18001201740 and Mail Id: lpc.upi@npci.org.in; Kotak Mahindra Bank Limited at Tel: +91 022-66056587 and Email: cmsipo@kotak.com; and the Registrar to the Issue at Tel: 022 - 6263 8200 and Email: ipo@bigshareonline.com. All Investors shall participate in this Issue only through the ASBA process. For details in this regard, specific attention is invited to "Issue Procedure" on page 254 of the Prospectus. Applicants should ensure that DP ID, PAN, UPI ID (if applicable, in case of investor applying through UPI mechanism) and the Client ID are correctly filled in the Application Form. The DP ID. PAN and Client ID provided in the Application Form should match with the DP ID and Client ID available in the Depository database, otherwise, the Application Form is liable to be rejected. Applicant should ensure that the beneficiary account provided in the Application Form is active. Applicants should note that on the basis of the PAN, DP ID and Client ID as provided in the Application Form, the Applicant may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Issue, any requested Demographic Details of the Applicant as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for any correspondences related to the Issue. Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Applicants sole risk.

outsiniosion of blue
Bid/ Issue Period (except the Bid/ Issue Closing Date)
Submission and Revision in Bids
Bid/ Offer Closing Date

Submission of Bids by QIBs and Non-Institutional Bidders

Submission and Revision in Bids*

Submission of Bids by Retail Individual Bidders.
*UPI mandate end time and date shall be at 5.00 pm on Bid/Offer Closing Date.
In case of any revisions in the Price Band, the Bid/ Issue Period will be extended by at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the Bid/ Issue Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, for reasons to be recorded in writing, extend the Bid/ Issue Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Issue Period not

writing, extend the Bid/Issue Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Issue Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchange, by issuing a press release, and also by indicating the change on the website of the Book Running Lead Managers and the terminals of the other members of the Syndicate and by intimation to SCSBs, the Sponsor Bank, Registered Brokers, Collecting Depository Participants and Registrar and Share Transfer Agents.

ATTENTION TO INVESTORS: In Chapter titled "General Information under the heading - Expert Opinion" of the Prospectus on page 58 it should be read as Restated Financial Statements dated December 02, 2024. In Chapter titled "Definitions and Abbreviations under the heading - Issue related terms" of the Prospectus on page 6 Issue opening date should be read as December 13, 2024; Friday & Issue closing date should be read as December 17 2024; Tuesday, In Chapter titled "Other Regulatory And Statutory Disclosures under the heading - Disclaimer clause of SEBI on page 239, it should be read as Due diligence certificate dated July 29, 2024 & under heading Consents on page 241, it should be read as Restated Financial Statements dated December 02, 2024. **PROPOSED LISTING:** The Equity Shares offered through this Prospectus are proposed to be listed on the SME

Platform of BSE Limited. In terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, as amended from time to time. Our Company has received an In-Principle Approval letter dated November 08, 2024 from BSE for using its name in this Offer Document for listing our shares on the SME Platform of BSE Limited. For the purpose of this Issue, the Designated Stock Exchange will be the SME Platform of BSE Limited.

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Prospectus was not filed with and the SEBI shall not issue any observation on Offer Document. Hence, there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire "Disclaimer Clause of SEBI" on page 238 of the Prospectus.

DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited ("BSE" should not in any way be deemed or construed that the contents of the Prospectus or the price at which the equity shares are offered has been cleared, solicited or approved by BSE, nor does it certify the correctness, accurace or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the Disclaimer clause pertaining to BSE. The investors are advised to refer to the Prospectus for the full

text of the "Disclaimer Clause of the BSE" on page 240 of the Prospectus. GENERAL RISKS: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the Issuer and the Issue including the risks involved. The Equity Shares in the Issue have neither been recommended nor approved by SEBI nor does SEBI

guarantee the accuracy or adequacy of the Prospectus. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" beginning on page 23 of the Prospectus

Only between 10.00 a.m. and 5.00 p.m. IST

Only between 10.00 a.m. and 3.00 p.m. IST

Only between 10.00 a.m. and 4:00 p.m IST Only between 10.00 a.m. and 5:00 p.m IST

BASIS OF ISSUE PRICE: The Issue Price is determined by the Company in consultation with the Lead Manager The financial data presented in chapter "Basis for Issue Price" on page 84 of the Prospectus is based on Company's Restated Financial Statements. Investors should also refer to the chapter titled "Risk Factors" and "**Restated Financial Statements**" on page 23 and 163 respectively of the Prospectus. The Audit Committees at a meeting recommended the Price noting that the Price is justified based on quantitative factors and key financial and operational performance indicators ("KPIs") disclosed in 'Basis for Issue Price' section vis-à-vis the WACA of primary issuances /secondary transactions disclosed in the "Basis for Issue Price" section on page 84 of the Prospectus.

ADDITIONAL INFORMATION AS REQUIRED UNDER SECTION 30 OF THE COMPANIES ACT, 2013: Main Objects as per MoA of our Company: For information on the main objects of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 136 of the Prospectus and Clause III(A) of the Memorandum of Association of our Company. The MoA is a material document for inspection in relation to the Issue. PRECAUTIONARY NOTICE TO INVESTORS:

Investors are advised to read the Prospectus including the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the Issuer and this Issue, including the Risk Factors on page no. 23 involved. Specific attention of the investors is invited to THAT ANY News/Advertisements/ SMS/ Messages/ Articles and Videos, if any, being circulated in the digital media and/or print media, speculating about the investment opportunity in our Company's issue and about equity shares of our Company being available at premium and/or discount to the Issue price ("Message") during the issue period IS AND/ OR WILL NOT AND/ OR has not been issued by our Company or any of our Directors, Key Managerial Personnel, Promoters, Promoter Group or Group Companies, ANY SUCH MESSAGE IN circulation is misleading & fraudulent advertisement and issued by a third party to sabotage the IPO, our Company or any of our Directors, Key Managerial Personnel, Promoters, Promoter Group or Group

Companies and the intermediaries are not involved in any manner whatsoever. CONTENTS OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AS REGARDS ITS OBJECTS: For information on the main objects and other objects of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 136 of the Prospectus and Clause III of the Memorandum of Association of our Company. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Issue. For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 294 of the Prospectus **Liability of Members:** The Liability of members of Company is Limited.

Amount of Share Capital of Our Company and Capital Structure: The Authorized, Issued, subscribed and paidup Equity Share capital of the Company as on the date of the Prospectus is as follows: Authorized Share Capital of Rs. 500.00 Lakhs divided into 50,00,000 Equity Shares of Rs.10/- each. Issued, Subscribed and paid-up Equity Share Capital of Rs. 313.60 Lakhs divided into 31,36,000 Equity Shares of Rs. 10/- each. For details of the share capital and capital structure of the Company see "Capital Structure" on page 62 of the Prospectus.

Name of the Signatories to the MOA of the Company and the number of Equity Shares held by them: ODICINAL SIGNATORIES

AVAILABILITY OF PROSPECTUS: Investors should note that Investment in Equity Shares

involves a degree of risk and investors are advised to refer to the Prospectus and the Risk

Factors contained therein, before applying in the Issue. Full copy of the Prospectus shall be

available at the website of Stock Exchange at www.bseindia.com, the website of Lead

Manager at ib.marwadichandaranagroup.com and the website of the Issuer Company at

AVAILABILITY OF APPLICATION FORMS: Application Form can be obtained from the

Registered Office of Company, Hamps Bio Limited, Tel. No +91 8000006663; Office of Lead

Manager, Marwadi Chandarana Intermediaries Brokers Private Limited, E-mail:

Banks: Registered Brokers: Designated RTA Locations and Designated CDP Locations for

participating in the Issue, Application Forms will also be available on the websites of the Stock

Exchange and at all the Designated Branches of SCSBs, the list of which is available on the

Name of Promoters	Face Value (Rs.)	No. of Shares
Herrik Shah	10.00	5,000
Shrenik Shah	10.00	5,000
		- 7
3		
	,	

CURRENT PROMOTERS					
Name of Promoters	Face Value (Rs.)	No. of Shares			
Herrik Shah	10.00	13,55,384			
Shrenik Shah	10.00	10,26,341			
Pallavi Shah	10.00	1,47,357			
Mitali Shah	10.00	32,000			
Herrik Shah HUF	10.00	2,29,454			
Shrenik Shah HUF	10.00	1,28,120			

LEAD MANAGER TO THE ISSUE



Building No. 53E, Zone-5, Road 5E, Gift City, Gandhinagar - 382355, Gujarat, India **Telephone:** 022-69120027

X-change Plaza, Office no. 1201 to 1205, 12th Floor

E-mail: mb@marwadichandarana.com Investors Grievance e-mail:

websites of the Stock Exchange and SEBI.

mbgrievances@marwadichandarana.com Contact Person: Radhika Maheshwari / Janil Jain **Website:** ib.marwadichandaranagroup.com **SEBI Registration Number:** INM000013165

www.hampsbio.com and the website of SEBI at www.sebi.gov.in

BANKER TO ISSUE & SPONSOR BANK: Kotak Mahindra Bank Limited

as ascribed to them in the Prospectus dated December 09, 2024.



BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED Registered Office: S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Mahakali Caves Road, Next to Ahura Centre, Andheri East,

Mumbai - 400 093. Maharashtra. India **Tel. No.:** +91 22 6263 8200 **Email:** ipo@bigshareonline.com Investor Grievance Email: investor@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com

Contact Person: Mr. Ganesh Shinde

SEBI Registration No.: INR000001385

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER Hamps

HAMPS BIO LIMITED

Corporate Office: Shop No 120-121-122, 01st Floor Royal Platinum, Palanpur Canal Road,

Registered Office: 2900/112, GIDC, Near Atul Limited, Ankelshwar, Bharuch–393 002,

Adajan Dn. Surat – 395 009, Gujarat, India: Tel: +91 8000006663; E-mail: info@hampsbio.com; Website: www.hampsbio.com **Contact Person:** Komal Jain, Company Secretary and Compliance Officer

Investors can contact the Compliance Officer or the Registrar to the Issue in case of any preissue or post-issue related problems, such as non-receipt of letters of allotment, credit of

allotted shares in the respective beneficiary account, etc.

For **Hamps Bio Limited** On behalf of the Board of Directors

Date: December 10, 2024 Place: Surat

Herrik Shah Managing Director (DIN:01052316)

Hamps Bio Limited is proposing, subject to market conditions and other considerations, public issue of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Ahmedabad, Gujarat. The Prospectus is available on the website of the Lead Manager at ib.marwadichandaranagroup.com the website of the BSE i.e.; www.bseindia.com and website of the Issuer Company at www.hampsbio.com Investor should read the Prospectus carefully, including the Risk Factors on page 23 of the Prospectus before making any investment mbgrievances@marwadichandarana.com; Tel: 022-69120027; Self Certified Syndicate decision.

securities laws in the United States and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulation S of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares will be issued and sold (i) in the United States only to "qualified institutional buyers", as defined in Rule 144A of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and in compliance with the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. The Equity Shares All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning | have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold, and Application may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act 1933, as amended (the "Securities Act") or any state

financialexp.epapr.in

edanta

VEDANTA LIMITED

CIN: L13209MH1965PLC291394

Regd. Office: 1st Floor, 'C' Wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai – 400 093 Phone No.: +91-22 6643 4500; Fax: +91-22 6643 4530, Website: www.vedantalimited.com; Email ID: comp.sect@vedanta.co.in

NOTICE

NOTICE is hereby given that the following Share Certificates of face value Re. 1/- of the Company as per details given hereunder have been reported LOST/MISPLACED and if NO OBJECTION is received within 15 days from the date of publication of this Notice, we shall consider issuance of Duplicate Share Certificates thereof:

Name of Sharahalder(s)	Eglio No	Sharos	Distilictive Nos.		Certificate	
Name of Shareholder(s)	FOIIO NO.	Silales	From	То	No.	
MADHIICHDAN CADAOCI	M 000060	40	392724211	392724250	820392	
MADHUSUDAN SARAUGI	INI OOGOOO	40	786344411	786344450	020392	
KISHAN CHAND BHATIA	SGL123653	1225	2891769818	2891771042	1100041	
KETAN DHANSUKHLAL VYAS	SGL121116	300	864093852	864094151	829384	
ASHA SATISH						
JT1: VANI SURESH	SGL122633	2400	2812382596	2812384995	1095229	
JT2: LAKSHMI						
PRATIBHA SITARAM GOGATE		400	388434621	388435020	818205	
JT1: SITARAM VINAYAK GOGATE	P 007385					
JT2: AMIT SITARAM GOGATE		400	782054821	782055220		
MRS. BHAGWANTI TRILOK HINDUJA	001 440674	4 000	00400000	004004440	000000	
JT1: MR. TRILOK NEBHANDAS HINDUJA	SGL113074	600	004033020	804834419	830896	
TULSHIDAS V GAUNKAR	CCI 110125	400	966015024	866915423	834706	
JT1: VISHNU TULSHIDAS GAUNKAR	3GL118120	5 400	000913024		034700	
SANTOSH GAONKAR	SGL117860	400	867739456	867739855	836342	
	KETAN DHANSUKHLAL VYAS ASHA SATISH JT1: VANI SURESH JT2: LAKSHMI PRATIBHA SITARAM GOGATE JT1: SITARAM VINAYAK GOGATE JT2: AMIT SITARAM GOGATE MRS. BHAGWANTI TRILOK HINDUJA JT1: MR. TRILOK NEBHANDAS HINDUJA TULSHIDAS V GAUNKAR JT1: VISHNU TULSHIDAS GAUNKAR	MADHUSUDAN SARAOGI M 009060 KISHAN CHAND BHATIA SGL123653 KETAN DHANSUKHLAL VYAS SGL121116 ASHA SATISH JT1: VANI SURESH JT2: LAKSHMI PRATIBHA SITARAM GOGATE JT1: SITARAM VINAYAK GOGATE JT2: AMIT SITARAM GOGATE MRS. BHAGWANTI TRILOK HINDUJA JT1: MR. TRILOK NEBHANDAS HINDUJA TULSHIDAS V GAUNKAR JT1: VISHNU TULSHIDAS GAUNKAR	MADHUSUDAN SARAOGI M 009060 40 KISHAN CHAND BHATIA SGL123653 1225 KETAN DHANSUKHLAL VYAS SGL121116 300 ASHA SATISH SGL122633 2400 JT1: VANI SURESH SGL122633 2400 JT2: LAKSHMI P 007385 400 P JT1: SITARAM VINAYAK GOGATE P 007385 400 JT2: AMIT SITARAM GOGATE 400 SGL113674 600 JT1: MR. TRILOK NEBHANDAS HINDUJA SGL113674 600 400 TULSHIDAS V GAUNKAR SGL119125 400 JT1: VISHNU TULSHIDAS GAUNKAR SGL119125 400	Name of Shareholder(s) Folio No. Shares MADHUSUDAN SARAOGI M 009060 40 392724211 KISHAN CHAND BHATIA SGL123653 1225 2891769818 2891769818 KETAN DHANSUKHLAL VYAS SGL121116 300 864093852 864093852 ASHA SATISH SGL122633 2400 2812382596 2812382596 JT1: VANI SURESH SGL122633 2400 2812382596 2812382596 JT2: LAKSHMI P 007385 400 388434621 388434621 JT1: SITARAM VINAYAK GOGATE P 007385 400 782054821 400 782054821 MRS. BHAGWANTI TRILOK HINDUJA JT1: MR. TRILOK NEBHANDAS HINDUJA TULSHIDAS V GAUNKAR SGL113674 500 866915024 600 866915024 JT1: VISHNU TULSHIDAS GAUNKAR SGL119125 400 866915024 400 866915024	Name of Shareholder(s) Folio No. Shares From To MADHUSUDAN SARAOGI M 009060 40 392724211 392724250 392724250 KISHAN CHAND BHATIA SGL123653 1225 2891769818 2891771042 2891771042 KETAN DHANSUKHLAL VYAS SGL121116 300 864093852 864094151 864093852 864094151 ASHA SATISH JT1: VANI SURESH SGL122633 2400 2812382596 2812384995 2812382596 2812384995 JT2: LAKSHMI P 007385 400 388434621 388435020 388434621 388435020 388435020 JT1: SITARAM VINAYAK GOGATE 400 782054821 782055220 782055220 MRS. BHAGWANTI TRILOK HINDUJA 3GL113674 600 864833820 864834419 864834419 JT1: MR. TRILOK NEBHANDAS HINDUJA SGL119125 400 866915024 866915024 866915024 866915423	

For Vedanta Limited Prerna Halwasiya

Place: New Delhi Date: December 11, 2024

Company Secretary & Compliance Officer

GlobalSpace Technologies Limited 6lobalSpace Registered Office: 605, Rupa Solitaire Building, Millenium Business Park, Navi Mumbai, Thane - 400710. CIN: L64201MH2018PLC211219

Tel No: 022-49452015. Email id: cs@clobalspace.in . website: www.globalspace.in Statement of Un-audited Consolidated Financial Results for the quarter and half-year ended

September 30, 2024. [See Regulation 47 (1) (b) the SEBI (LODR) Regulations, 2015] Extract of Un-audited Consolidated Financial Results for the Quarter and Half-year ended September 30, 2024. Rs. in Lakh (except earnings per share)

Sr.	19/04/19/19/19		Previous Year ending		
No.	Particulars	September 30, 2024 (Un-audited)	June 30, 2024 (Un-Audited)	September 30, 2023 (Un-audited)	March 31, 2024 (Audited)
1	Total Income from Operations	1159.42	1003.11	707.00	2917.20
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items#)	27.74	-44.70	22.11	4.43
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items#)	27.74	-320.35	22.11	-381.23
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items#)	5.94	-257,46	15.18	-353,11
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5.44	-257.46	14.43	-352.59
6	Equity Share Capital	3436.98	3436.98	1145.66	3436.98
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1951.84	1946.40	2473.87	2203.86
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) -	100000	Selection and	93200 - 3	oconom
	Basic:	0.05	-2.25	0.13	-1.84
	Diluted:	0.05	-2.25	0.13	-1.84

Directors of the Company at its meeting held on Monday, December 09, 2024.

Figures for the previous financial period have been re-arranged and re-grouped wherever necessary.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) i.e., www.bseindia.com For Globalspace Technologies Limited

DATE: 11.12.2024 PLACE: MUMBAI

Krishna Murari Singh Chairman and Managing Director DIN: 03160366

KOTHARI INDUSTRIAL CORPORATION LIMITED Registered Office: 114, KOTHARI BLDS, NUNGAMBAKKAM HIGH RD NUNGAMBAKKAM, CHENNAI. TAMIL NADU, INDIA, 600034, Tel. No. +91 044-28334565, E-mail: enquiries@kotharis.in.

companysecretary@kotharis.in, Website: www.kicl.in, CIN: L74110TN1970PLC005865 Recommendation of the Independent Director Committee ("IDC") of Kothari Industrial Corporation Limited ("Target Company") in relation to the Open Offer ("Offer") made by Mr. J. Rafig Ahmed ('Acquirer') to the

Public Shareholders of the Target Company ("Shareholders") under Regulations 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and Subsequent Amendments thereto ("SEBI (SAST) Regulations, 2011").

1,	Date	December 10, 2024
2.	Name of the Target Company (TC)	Kothari Industrial Corporation Limited
3.	Details of the Offer pertaining to TC	Open Offer for Acquisition of upto 1,10,45,811 (One Crore Ten Lakh Forty Five Thousand Eight Hundred and Eleven)fully paid up equity shares of Face Value of ₹ 5/- (Rupees Ten Only) each ("Offer Shares") representing 26,00% of the Voting Share Capital of Kothari Industrial Corporation Limited ("Target Company") at a Price of ₹ 14.33 /- (Rupees Fourteen and thirty- three Paisa only) per Equity Share from The Public Shareholders of The Target Company, by Mr. J. Rafiq Ahmed ("Acquirer")
4.	Name(s) of the acquirer and PAC with the acquirer	Mr. J. Rafiq Ahmed ('Acquirer')
5.	Name of the Manager to the offer	Kunvarji Finstock Private Limited

Independent Directors (Please indicate Member - Mr. D Gunasekaran the chairperson of the Committee separately) IDC Member's relationship with the IDC Members are Independent and Non-Executive Directors of the Target TC (Director, Equity shares owned, Company, None of the IDC Members have any contract/ relationship with

Members of the Committee of chairperson - Mr. Dilip Mahado

any other contract / relationship), if any the Target Company at present. Trading in the Equity shares/other None of the IDC members have traded in the Equity Shares of Target securities of the TC by IDC Members | Company since their appointment 9. IDC Member's relationship with the None of the IDC members has any relationship with the Acquirers a

acquirer (Director, Equity shares present, owned, any other contract relationship), if any 10. Trading in the Equity shares/other No trading in the Equity Shares/other securities of the Acquire by IDC

Recommendation on the Open offer, as The IDC members believe that the Offer is fair and reasonable. However, to whether the offer is fair and the shareholders should independently evaluate the Offer and take informed decision in the matter. reasonable for IDC has taken into consideration the following for making the

Summary recommendation : IDC has reviewed recommendation (IDC may also invite attention to any a) Public Announcement (PA) dated July 29,2024. other place, e.g. company's website, b) the Detailed Public Statement (DPS) dated August 05,2024, where its defailed recommendations c) the Draft Letter of Offer (DLOF) dated August 12,2024

securities of the acquirer by IDC Member

seen by the shareholder)

along with written advice of the d) the Letter of Offer (LOF) dated December 05, 2024 independent adviser, if any can be Based on the PA, DPS, DLOF, LOF the IDC Members are of the opinion that the Offer Price of ₹ 14.33/- (Rupees Fourteen and thirty-three Paisa Only) offered by the Acquirers is in accordance with the relevant regulations

> prescribed in the Takeover Code and prima facie appear to be justified. Price (₹ per Equity Share) The highest negotiated price per Equity ₹14.33 /-A Share of the Target Company for acquisition under any agreement attracts the obligation to make a PA of an OpenOffer. The volume-weighted average price paid or Not Applicable B payable for acquisitions, whether by the acquirers or by any person acting in concert with him, during the 52 (Fifty-two) weeks immediately preceding the date of the public announcement. The highest price paid or payable for any Not Applicable C acquisition, whether by the acquirersor by any person acting in concert with him, during the 26 (Twenty-six) weeks immediately preceding the date of the public announcement. The volume-weighted average market price of Not Applicable D such Equity Shares for a period of sixty trading days immediately preceding the date of PA as traded on an exchange, provided such shares are frequently traded. E The per Equity Share value computed under Not Regulation 8(5) of the TakeoverRegulations, Applicable if applicable. Where the shares are not frequently F traded, the price determined by the ₹14.33/-

Acquirers and the Manager taking into account valuation parameters includingbook value, comparable trading multiples and earnings per share.

(Source: Certificate dated July 29, 2024, issued by CS Shreyansh M Jain Registered Valuer, (SFA) registered with IBBI having Registration Number-IBBI/RV/03/2019/12124, having its office at Kauttilya, Office No. 102, F.P. No. 327, Beside Rajni House, Khatodara, Surat-395002, Gujarat, India. India.Email: rvshreyanshmjain@gmail.com(C) +91 95582 19019)

13. Details of Independent Advisors, if any. None 14. Any other matter(s) to be highlighted None

Date: 10/12/2024

Place: Chennai

"To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by Kothari Industrial Corporation Limited under the Takeover Code."

For Kothari Industrial Corporation Limited

(Mr. Dilip Machado Chairman - Committee of Independent Directors

DOG :--

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचे राज्यभरात तीव्र पडसाद ; हिंदू समाजाकडून निषेध, ठिकठिकाणी निषेध मोर्चे

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूवरील अत्याचाराविरोधात मंगळवारी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघातून सकल हिंदू समाजाच्या वतीने एकत्रित येत निषेध नोंदवला. नागपुरातील वेगवेगळ्या भागातून निघणारे हे सकल हिंदू समाजाचे मोर्चे व्हेरायटी चौकात एकत्र आले. हिंदुंवर होणारे अत्याचार थांबवण्याची मागणी सरकारकडे करत आहे. भारतीय हिंदू समाज हा बांगलादेश मध्ये असलेल्या अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या पाठीशी आहे. अशा पद्धतीचे बळ देण्याचे काम करत आहे. यावेळी हातात बॅनर आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

जालन्याच्या परतूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आली बांगलादेश

मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) : हिंदू न्याय यात्रा. हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा यावेळी निषेध केला. जोरदार घोषणांनी परिसर दणाणला होता. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा मोर्चात सहभाग होता. बांगलादेशातील हिंदुवर होणारा अन्याय अत्याचार थांबवा, या मागणीसाठी बीड, माजलगाव, परळी शहरासह जिल्हाभरात मोर्चा काढून प्रशासनास निवेदन देण्यात आले. बीड जिल्हा वकील संघाने प्रशासनास निवेदन दिले. बांगलादेशातील हिंदुंवरील अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ निलंगा बंद आणि धरणे आंदोलन करण्यात

हिंदुवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात यवतमाळमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशमध्ये हिंदुंचे मंदिर पाडण्यात आले सर्रासपणे हिंदु वर अत्याचार होतात. हिंदु जर सुरक्षित नसेल. तर आम्ही सीमा पार करू, अशी



चेतावणी सकल हिंदू समाज बांधवांनी बांगलादेश सरकारला दिली.

राष्ट्रपती मोहम्मद युनूस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन पूर्णा येथील जुना मोंढा भागातील

जाहीर सूचना

आम जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की, माझे अशील

श्रीम, शोभा रामखीलवान सिंह हे फ्लॅट क. ए-५/३ ला मजला, दि एमसी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायर्ट

लि., संदर नगर, एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम)

मुंबई ४०० ०६४ येथील मोजमापित क्षेत्रफळ ८३० चौ. फूर

माझे अशील यांनी सदर फ्लॅट जागा विक्री करा

विक्री करार दि. १५.०६.२००५ अंतर्गत नोंदणीकृत सि. क्र

बीडीआर-१०/३३००/२००५ दि. १६.०६.२००५ अंतर्गत

श्री. स्रेंद्र रामखीलवान सिंह व २. श्रीम. उज्वला स्रेंद्र

१. श्रीम. विमलाबेन वल्लभभाई वाघासिया व वंताबेन नांजीभाई वाघासिया

९. श्री. बाबुलाल पी. कावा व २. श्रीम. मंजुळाबेन बाबुलाल

सन १९७१ करिता करार अंतर्गत **श्री. निर्मल सिंह छेडा** यांच्य

व संबंधित विकासक/बिल्डर यांच्या दरम्यान सदर फ्लॉर

जागेचे करार अंमलात आणले होते ते गहाळ/ हरवले आहेत त्र सदर सापडत नाहीत आहेत व माझे अशील यांनी गहाळ

तकार क्र. १४५८८८-२०२४ दि. ०४.१२.२०२४ अंतर्गत

कोणाहा वा सर्व व्यक्ती/ संस्था यांना कोणाही बँक व/व

वित्तीय संस्था यांना सदर मालमत्ता वा कोणत्याही भागाच्य

अधिकार, दावे, लाभ, मागण्या व/वा हितसंबंध आदी कार्ह

असल्यास तसेच कोणतेही हक, अधिकार, दावे, लाभ

ागण्या व/वा हितसंबंध कही असल्यास तसेच विक्री

अटलाबटल भाडेकरार परवाना जप्ती ग्रहाण सदर ग्रहाल

मूळ करार संबंधात सन १९७१ संबंधात असल्यास त्यांनी

. गला संबंधित दस्तावेज यांच्यासह सदर फ्लॅट संबंधात सद

जाहीर सचनेच्या प्रसिद्धी तारखेपासन १४ दिवसांच्या आत

सचित करावे अन्यथा कोणतेही दावे वा हक काही असल्यार

कार्यालय : एसीबीए, ३ रा मजला, एम. एम. कोर्ट, अंधेरी

अधित्यागीत मानले जातील

G. ११,१२,२०२४

अंधेरी (पू) मुंबई ६९

चटई धारक मालमत्तेचे कायदेशीर मालक आहेत.

सिंह यांच्या दरम्यान अंमलात आणले होते. विक्री करार दि. १०.०२.१९९४ रोजीच्या अंतर्गत

कावा यांच्या दरम्यान अंमलात आणले होते

मालाड पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.

श्रीराम मंदिरासमोर सकल हिंदू बांधवांनी बांगला देशाचे राष्ट्रपती मोहम्मद युनूस यांच्या प्रतिकात्मक तैलचित्र पुतळ्याचे दहन केले. असंख्य सकल हिंदू बांधवांनी हनुमान चालीसा

जाहीर सूचना सर्वांना याद्वारे सूचित करण्यात येते की, माझे अशील

थी जगरिश जंजधार्ष परेल व थीम भावना जगरिश परेल हे फ्लॉ को-ऑप. हा. सो. लि. म्हणून, बछानी नगर रोड, मालाड (पूर्व), मुंबई ४०० ०९७ येथील मोजमापित ५१.३१ चौरस मीटर बिल अप क्षेत्रफळ धारक प्लॉट जिमन धारक सीटीएस क. ५४३, हसूल गाव, कुरार, तालूका बोरिवली, मुंबई उपनगरीय जिल्ह येथील मालमत्ता व ५ शेअर्स धारक प्रमाणपत्र क. १० शेअ धारक विभिन्न क . ४६ ते ५० (दोन्ही समाविष्ट) चे धारक आहेत सदर श्री. जगदिश जुंजाभाई पटेल व श्रीम. भावना जगदिश पटेल यांनी सदर फलॅट थ्री. दौलत फागुमल नागपाल यांच्याकडून बीआरएल-१ सह नोंदणीक त दस्तावेज क. १४९५१-२०२ रोजी केलेल्या २५.१०.२०२४ रोजी नोंदणीकृत करून खरेदी के ला आहे. सदर श्री. दौलत फागुमल नगपाल व विनु डी. नगरा जात. सद् श्री. दोला कानुनल नगराल य विभू जा. नगपाल उर्फ बीना दौलत नगपाल यांनी सदर फ्लॅट श्री. पंकज एल. बारिया व जयश्री पी. बारिया यांच्याकडून ०६ नोव्हेंबर, २००९ रोजी खरेदी के ला व विक्री करार अंतर्गत बीआरएल-६ अंतर्गत दस्ताबेज क्र. १०६४९-२००९ अंतर्गत २५.११.२००९ रोजी नोंदणीकृत के ले. सदर विन् डी. नागपाल nu दौलत नागपाल यांचा मृत्यू दि. ०७.०९.२०१५ रोजी मुंबई येथे झाला त्यांच्या मागे श्री. दौलत फागुमल नागपाल (पती) हे के वळ सदर मालमत्तेचे कायदेशीर वारस, जप्तीकर्ता, वारस, दावेदार आहेत. त्यानंतर सदर सोसायटी न्य अशोक अपार्टमेंटटस बीणा दौलत नागपाल यांचे त्यांचे पती श्री. दौलत फागमल नागपाल यांच्या नावे केले. सदर श्री. पंकज एल. वारिया यांनी सदर फ्लॅट त्यांचे वडील लाहेरी चंद्रा अमतलाल वारिया यांच्या मृत्यूनंतर ताब्यात घेतला. व तेव्हापासून २५.११.२०२४ पासून माझे अशील श्री. जगदिश जुंजाभाई पटेल व श्रीम. भावना जगदिश पटेल यांनी सदर फ्लॅटचा ताबा व अधिकार घेतले आहेत. व माझे अशील सदर फ्लॅट प्रस्तावित खरेदीदार यांना विक्री/ हस्तांतरण

कोणतेही दावे वा हितसंबंध असल्यास तसेच विकी. भेट न्यास, ताबा, सुविधाधिकार, जप्ती वा अन्य काही असल्यार यांनी याद्वारे सदर तारखोपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा सदर विक्री कोणत्याही संदर्भाविना पूर्ण करण्यात येईल र जर काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील.

गहाण ठेवण्यास इच्छुक आहेत.

ठिकाण : मुंबई दि. ११.१२.२०२४ पंकज कुमार द्विवेदी (वकील उच्च न्यार र्यालय : छबीनाथ पांडे कंपाऊंड, एअर पोर्ट रोड, मरोळ नाका अंधेरी (पू), मुंबई ४०० ०५९.

दि. ३०.११.२०२४

पठण करत प्रभू श्रीरामाची आरती करुन मूक मोर्चा काढला. बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर अन्याय अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ

MAHATRANSCO

for the period of 02 years.

हजारोंच्या संख्येने हिंदू समाज बांधवांनी एकत्रित येऊन मोर्चाचे आयोजन केले होते गंगाखेड तहसीलदार यांना निवेदन देऊन समारोप करण्यात आला.

Re-Tender Notice (4th call)

MSETCL invites digitally signed online bids for following Re-Tender through E-tendering process of MSETCL in two bid system from registered contractors, agencies on Mahatransco E-tendering website https://srmetender.mahatransco.in/forfollowingworks

RFX No.: 7000032925 Due date & Time (Hrs) for submission &

Name of Work: For Annual Maintenance Service **Download of Tender Documents** Contract (Comprehensive & Non-Comprehensive) Date: From: 11.12.2024 to 20.12.2024 Hrs. 23:59 of Desktop Computers, Laptops, Printers, Server, LAN and refilling of toner/ cartridge at SLDC Airoli

Tender Fee **Estimated Cost** Closing Date | Tender (Technical) Commercial **EMD** (Rs) (Rs) (Rs) (Submission) Opening dt. opening date 24,462.42/-24 12 2024 24.46.242/-590/ 20.12.2024 23.12.2024 (500+18% GST) 23:59 Hrs (Tentative) (Tentative) Further, amendment to the tender specifications (TQR) has been uploaded on the MSETCL SRM

E-tendering portal. Contact Person: DGM(IT), State Load Dispatch Centre, Thane-Belapur Road. At & Post Airoli Nav

Mumbai - 400708. Tel. no. 022-27602937/27601931 Extn: 1007. For further details visit our website https://www.mahatransco.in & <u>https://srmetender.mahatransco.in/</u> Note :- All eligible interested contractors are mandated to get enrolled on SRM e-tendering portal (https://srmetender.mahatransco.in)

Chief Engineer (I/C) MSLDC, Airoli, M.S.E.T.C.L

केनरा बैंक Canara Bank ❖

पी बी क ७२४९ ७०-ए महर्षी त्यानंत सरस्वती मार्ग चेंबर मेन चेंबुर एच.ओ. महाराष्ट्र ४०० ०७१.

मुंबई चेंबर मेन (१०५)

(भाडेधारकाद्वारे लॉकरचे भाडे प्रदान करण्यास कसूर केली असल्यामुळे)

असे सूचित करण्यात येते कि, आमच्यासह तुम्ही सेफ डिपॉझिट लॉकर भाडे करार अंमलात आणला होता, आम्ही तुम्हाला लॉकर संबंधात विनंती पाठकू-तुम्हाला नोदणीकृत पत्र पाठविले होते व खालील निर्देशित शाखा येथे कॅनरा बँक (ई-सिंडिकेट बँकची शाखा समाविष्ट) जर तुम्ही कंत्राट पुन:चालू करण्यास इच्छुक नसल्यास तुम्हाला रेंट एरीअर्स चे प्रदान पूर्ण करून लॉकर सरेडर करण्याचा भाडे कंत्राट पुन्हा चालू करण्याकरिता आमच्या विनंतीवर अनुपाल म्हणून सूचना पाठविली होती. संबंधित शाखोने आधीच वैयक्तिक पत्र/ सूचना ॲकनोलेङ्जमेट ड्यु (एडी) लॉकर धारक/एलओए यांना नवीन उपलब्ध पत्त्यावर आमच्या बँक अहवाल अनुसार लॉकर रेटचे एरीअर्स कपातची विनंती करण्यास पाठवले होते. सदर सूचनेच्या अनुसार लॉकर धारक/ एलओए यांनी लॉकर भाडे एरीअर्स यांची कपात न करण्यास शाखेला संपर्क साधला आहे. आम्ही त्यामुळे तुम्हाला विनंती करत आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासन १५ दिवसांच्या आत लॉकर सोंडर वा भाडे कंत्राट रिन्य करावा, कपया नोद घ्यावी की तम्ही असे करण्यास कसर केल्यास तमचे लॉकर तोडण्यात येईल व बँक कार्यालय येथे उघडण्यात येईल व जर लॉकर तोडणे त्या दिवशी शक्य नसल्यास कोणत्याही सोयीस्कर दिवशी तम्हाला सचना पाठवन प्रक्रिया

ı	અનુ.	लाकर बारक	लाकर	शाखा नाव/ शाखा दूरव्वना	पत्ता	थाकत स्वकम व
ı	क्रमांक	यांचे नाव	क.	क्रमांक		अंतिम कार्यचलन
ı	१	जी. के . सप्रे	३०२	चेंबूर मेन (१०५)/८०९७५९०९४०	७, विराट सीएचएस, टिळक नगर,	८१७५.६२ व नो एन्ट्री
ı					विद्या इविली (ई) ४०००७१	
ı	2	कृष्णा कुमारी	२०२	चेंबूर मेन (१०५)/८०९७५९०९४०	बिल्डींग कृ . २, रूक्मीणी २ रा रोड	९०८६.०० व ०८.०१.२०१३
ı					चेंबूर ४०० ०७१	
ı	3	राम मेटेर गुप्ता	७१७	चेंबूर मेन (१०५)/८०९७५९०९४०	बिल्डींग क . २, रूक्मीणी २ रा रोड	७२१२.६४ व ०८.०१.२०१३
ı					चेंबूर ४०० ०७१	
ı	٧.	सुनिल जी.	१६०	चेंबूर मेन (१०५)/	यू बिल्डीग पी.आर.एल. बिल्डींग बी किन	७६९४.३४ व २१.०१.२०१९
ı		मेहता		८०९७५९०९४०	सेंटरख बी. पी. २६१९	
	4	सुनिता प्रभू	१०७६	चेंबूर मेन (१०५)/८०९७५९०९४०	७ अशोक दिप ३, गोवंडी आरडी चेंब ४०० ०७१	७८९४.०० व नो एन्ट्री
						•

दिनांक : ११.१२.२०२४ ठिकाण : मुंबई

ग्लोबलस्पेस टेक्नोलॉजीस लिमिटेड GlobalSpace नोत्रणीकृत कार्यालय : ६०५, रूपा सॉलिटेआ बिल्डीग, मिलेनीअम बिझीनेस पार्क, नवी मुंबई, ठाणे – ४०० ७१०. सीआयएन : L64201MH2010PLC211219 दूर. क्र. ०२२-४९४५२०१५ ईमेल आयडी : cs@globalspace.in वेबसाइट : www.globalspace.in

दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा निष्कर्ण

(सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४७(१) (बी) पाहा) दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता

स्थायी अलेखापरीक्षित अहवालाचा निष्कर्श (उत्पन्न प्रति शेअर वगळता

अन्.			तिमाही अखेर			
क्र.	विवरण	३० सप्टेंबर, २०२४ (अलेखापरीक्षित)	३० जून, २०२४ (अलेखापरीक्षित)	३० सप्टेंबर, २०२३ (अलेखापरीक्षित)	३१ मार्च, २०२ (लेखापरीक्षित	
٧.	कार्यचलनामधून एकूण महसूल	११५९.४२	१००३.११	606.00	२९१७.	
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबीपूर्व*)	२७.७४	-88.60	२२.११	٧.	
э.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबीपश्चात*)	२७.७४	-370.34	२२.११	-३८१.	
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबीपश्चात*)	4.98	-२५७.४ ६	१५.१८	-343.	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ (तोटा) समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	4.88	–२५७.४६	१४.४३	-342.	
ξ.	समतुल्य भाग भांडवल	3834.96	३४३६.९८	११४५.६६	३४३६.	
6 .	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	१९५१.८४	१९४६.४०	२४७३.८७	२२०३.	
८.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १/- प्रत्येकी) (चालू व खांडित कार्यचलनाकरिता)					
	सौम्य	0.04	-२.२५	0.83	-8.	
	मूलभूत	0.04	-2,24	0.83	-8	

वरील वित्तीय अहवाल लेखा समिती द्वारे मंडळाच्या गुरुवार दि. ०९ डिसेंबर, २०२४ रोजी पाहण्यात आला आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे सदर सभेच्या दिवशी मंज्

. गत तिमाही आकडेवारी रिग्रुप्ड/ रिक्लासिफाईड करणे आवश्यक आहे

वरील अहवाल सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेस समवेत दाखल तिमाही/ वार्षिक वित्तीः अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेज अर्थात <u>www.breindia.com</u> वर उपलब्ध आहे

केनरा बैंक Canara Bank

नवी मुंबई नेरूळ संपदा जुई शाखा

फ्लॅट क्र. ००७, संजय सीएचएस, प्लॉट १७ सेक्टर २१, खारघर, नवी मुंबई महाराष्ट्र ४१० २९०

सिंडिकेट Syndicate

कष्णा मरारी मिंत डीआयएन : ०३१६०३६६

केनरा बैंक Canara Bank

पंकजकुमार बी. पांडे

वकील उच्च न्यायाल

सिंडिकेट Syndicate नवी मुंबई नेरूळ संपदा जुई शाखा

संदर्भ : आरओ/लीगल/ सरफैसी/२९/२०२४/एमव्ही

श्री. राजकमार जी. जाधव

फ्लॅट क्र. ००७, संजय सीएचएस, प्लॉट १७ सेक्टर खारघर, नवी मुंबई महाराष्ट्र ४१० २१० ९९३०६९५२५१

श्री. भुजंग जे. मुंढे

सी-१३, १/८ सुख सागर सेक्टर ४८, नेरूळ पश्चिम, नवी मुंबई महाराष्ट्र ४०० ७०६ ७७३८६८६९७२

विषय : सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी कायदा, २००२) च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत जारी सूचन सहवाचन सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ वेळोवेळी सधारित

अधोहस्ताक्षरित हे कॅनरा बँक, नवी मुंबई नेरूळ संपदा जुई शाखा (यापुढे प्रतिभूत धनको म्हणून संदर्भित) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत सदर सूचना जारी करण्याकरिता याद्वारे सूचित केले आहे (यापुढे सदर ॲक्ट म्हणून संदर्भित) : श्री. राजकमार जी. जाधव (यापुढे कर्जदार म्हणून संदर्भित) यांनी तुमच्याद्वारे अंमलात आणलेल्या विविध कर्ज दस्तावेज द्वारे संबंधित कॅनरा बँकेच्या नावे प्रतिभूती हितसंबंध म्हणून खालील लिखीत अनुसूची ए मध्ये अधिक विवरणीत मालमत्ता प्रतिभूत करण्याकरिता प्रतिभूती करारामध्ये प्रवेश करण्याकरिता व खालील अनुसूची ए मध्ये अहवालीत पत सुविधा मंजूर केली होती. सदर पत सुविधा अनुसार तुम्ही कर्ज रक्कमेचे पुन:प्रदान करावे व वरील निर्देशित करार यांचे अटी व शतींसह व्यवहार करावे.

श्री. भुजंग जे. मुंढे यांना मागणी सूचनेत प्रदानित सर्व रक्कमेचे प्रदान मर्यादा अनुसार पत सुविधा रु. ८,००,०००.००/- (रु. आठ लाख मात्र) व त्यावरील व्याज

तुम्ही (अनुसूची बी मध्ये निर्देशित व्यक्ती) यांना अनुसूची बी मध्ये विस्तृत पतिभूत मालमत्तेच्या संबंधात

त्यामुळे, ऑगस्ट, २०२४ पासून गेल्या काही महिन्यांपासून सदर वित्तीय सहायता/ पत सुविधा आयोजित करून कार्यचलन अनियमित केले आहे. अनुसूची सी मध्ये निर्देशित व्याजासह अनुसूची सी मध्ये अहवालीत तपशील अनुसार रु. ४,४०,२८५.९३ (रु. चार लाख चाळीस हजार दोनरे पंच्याऐंशी व त्र्याण्णव पैसे मात्र) चे प्रदान करण्याकरिता सदर सूचना देण्यात आली आहे. तुम्हाला वारंवार सूचना देउनही तुम्ही आमच्या बँकेसह तुमचे कर्ज पूर्ण केले नाही आहे. तुम्हाला महिती असल्यास तुमचे लक्ष केद्रीत करण्याकरिता व व्याजाचे पदान करण्याकरिता कसूर केली असल्याने मुदत कर्ज/ मागणी कर्ज हप्ते पदान करण्यास कसूर केली आहे. आमच्या वारवार विनंती व मागणी करून सुद्धा तुम्ही थिकत कर्ज व त्यावरील व्याजाचे पदान केले नाही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी मालमत्ता स्पष्टीकरण अंतर्गत निर्देशनांनसार तमची मालमत्ता अकार्यरत मालमत्ता (एनपीए) म्हणून २९.११.२०२४ रोजी वर्गीकृत करण्यात येत आहे व बँकेने प्रमुख कर्ज हप्ते व व्याज यांच्यासह त्यांचे प्रदान करावे.

च्या दायित्वांच्या संदर्भात तुम्ही प्राप्त केलेल्या पत सुविधांचे नमूद विविध प्रतिभूतीद्वारे प्राधिकृ अधिकाऱ्यांची सर्वोत्तम माहिती व ज्ञानानुसार मालमत्तेवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत बँकेस अनुसूर्च सी मध्ये अहवालीत तुमचे दायित्वांचे संपूर्ण पभार करावे व ॲक्टेच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत करावे. पुढे सूचना देण्यात येते की, १२.११% अनुसार साल दराने थकबाकीच्या वसुलीकरिता बँकेद्वारे प्रक्रिया एयाच्या संबंधात सर्व मूल्य, प्रभार, खर्च व प्रासंगिक खर्च यांच्यासह दराने पुढील व्याजाचे प्रदान करावे. कृपया नोद घ्याची की, सदेर रक्कम रु. ४,४०,२८५.९३ (रु. चार लाख चार्ळीस हजार दोनशे पंच्याऐंशी व च्याण्णव पैसे मात्र) चे प्रदान प्रतिभृत धनको यांनी पुन:प्रदान करण्यास कसूर केली असल्याने आम्ही पुढे सूचना देतो की, वरील रक्कमेचे प्रदान कायद्याचे अनुच्छेद १३(२) च्या उपअनुच्छेद (४) (ए) व (बी) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे याची कपया नोद घ्यावी,

१३(४) - जर कर्जदारांनी उप-अनुच्छेद (२) मध्ये विहित कालावधीच्या आत संपूर्ण दायित्वांचे प्रदान करण्यास कसूर केल्यास प्रतिभूत धनको खालील प्रतिभूत कर्जाची वसुली करण्याकरिता खालील बाबीची ए) कर्जदार यांनी प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घ्यावा तसेच प्रतिभूत मालमत्तेच्या वसुलीकरिता भाडेकरार, जप्ती

वा विक्री यांच्या मार्फत हस्तांतरण करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत बी) प्रतिभूत मालमतेच्या वसुलीकरिता कर्जदार यांनी व्यवस्थापनेच्या अंतर्गत हस्तांतरण करण्याचे अधिकार

त्यांच्याकडे आहेत. कर्जाच्या वसुलीकरिता प्रतिभूती म्हणून कर्जदार यांनी व्यवसााचा भाग म्हणून केवळ भाडेकरार, जप्ती वा विक्री मार्फत हस्तांतरण अधिकार पदान केले आहेत : पढे तम्ही व्यवसायाचा भाग म्हणून व्यवस्थापनाचा विभिन्नरित्या पतिभत धनको म्हणून कर्जदारांचा सदर व्यवसाय सदर ॲक्टच्या लागू तरतूदी अंतर्गत कर्जाच्या प्रतिभूतीकरिता त्या संबंधात आहे

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत ालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

सदर कायद्याच्या अन्य लागू तरतूदी अनुसार

तुम्हाला सूचना देण्यात येते की, प्रतिभूत धनकोच्या लेखी अहवाल प्राप्त केल्याविना अनुसूची बी अनुसार प्रतिभूत मालमत्तेची विक्री करण्याकरिता विक्री, भाडेकरार वा अन्य यांच्या मार्फत कर्जदार/ हमीदार यांन अनुच्छेद १३(१३) च्या अंतर्गत हस्तांतरण करण्यात येणार नाही. आम्ही तुम्हाला अनुपालन न केल्यामुळे सदर कायद्याच्या अनुसूची बी अंतर्गत वरील तरतदीअंतर्गत कायद्यांच्या अंतर्गत दंडनीय आहात आम्ही प्रहे तमचे लक्ष वेधन घेतो की. सदर कायद्याच्या अंतर्गत तमच्या पतिभत मालमत्तेच्या कपातीकरिता बंधनकारक असाल व थकबाकी रक्कमेचा भरणा सर्व मूल्य, पभार व उद्भवलेले खर्च हे बँकेद्वारे तुम्ही निविदा पाठवून सदर लिलाव/देकार आमंत्रण/निविदा/खाजगी संस्था यांच्या सूचनेच्या पसिद्धी तारखोपासून वेळोवेळी देण्यात आली आहे. कृपया नोंद घ्यावी की, वरील सूचनेच्या प्रसिद्धी तारखेनंतर तुम्हाला तुमची प्रतिभूत मालमत्ता सोडवन घेण्याचा अधिकार उपलबध नाही आहे

सदर सूचना ॲंक्टच्या अंतर्गत प्रतिभूत धनकोना त्यांचे कोणतेही अन्य हक्क उपलब्ध याविना देण्यात येईल

व/वा कोणत्याही अन्य कायद्यानुसार करावे. कृपया सदर सूचनेच्या अंतर्गत मागणी समवेत अनुपालन करून सर्व अनप्लेजंटनेस दूर करावी. जर नॉन-अनुपालन म्हणून पुढे सर्व मूल्य व कारणांकरिता तुमचे दायित्व धारक करून कायदेशीर कारवाई

> आपला विश्वासू, प्राधिकृत अधिकारी

अनुसूची - ए (कर्जदार यांच्याद्वारे प्राप्त प्रत सुविधांचा तपशील)

	,				
१	५४९६७८३०००००४६	ओएसएल-एसवायएनडी गहाण	२४.११.२०२४	₹. ८,००,०००.००	
		अनुसूची बी (प्रतिभूत मालमत्तेचे विवर	π)		
अनु. क्र.		हक ध	ारक यांचे नाव		
8	क्र. १७ सेक्टर २१, जिल्हा रायगड ४१० बिल्ट अप क्षेत्रफळ उत्तरेस : प्लॉट क्र.	मजला, संजय सीएचएस लि., प्ल खारघर, नवी मुंबई तालूका पनवेद) २१० मोजमापित ३७५ चौ. पृ सीमा : ४८, दक्षिणेस : रोड, पूर्वेस : प्ल ानी, पश्चिमेस : प्लॉट क्र. १७ए	त,	कुमार जी. जाधव	

कर्ज खाते कर्ज / मर्यादा ५४९६७८३००००४६ ओएसएल-एसवायएनडी गहाण **रु. ४,४०,२८५.९३**



कर्जदार/ सह–कर्जदार

हमीदार यांचे नाव/ कर्ज खाते क्र. /

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड नोदणीकृत कार्यालय : शीखर, मिठाखाली सर्कलजवळ, नवरंगपुरा, अहमदाबाद ३८० ००९, गुजरात, भारत

कॉर्पोरेट कार्यालय: वन बीकेसी, सी विंग, १००४/५, १० वा मजला, वांदे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१, महाराष्ट्र भारत. सीआयएन : U65990GJ2017PTC098960 वेबसाइट www.adanihousing.in

सरफैसी कायदा, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना तुम्ही खालील प्रमाणे नमूद केलेले कर्जदार, सह–कर्जदार यांनी **टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड** (पूर्वीचे मे. अदानी कॅपिटल प्रा. लि. म्हणून ज्ञात

व असमाविष्ट प्रमाणपत्र दि. ६ जून, २०२४ अनुसार कंपनीचे निबंधक यांचे कार्यालय द्वारे जारी, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालाय, यापुढे टीसीपीएल म्हणून ज्ञात) यांच्याकडून तुमच्या स्थावर मालमत्ता (प्रतिभूती) गहाण ठेऊन कर्ज/ सुविधा प्राप्त केली होती. सदर करार **टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड** यांच्य वतीने वसुली करण्याकरिता सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट) यांच्या तरतूदी अनुसार सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम २००२ च्या अनुच्छेद १३(२) व नियम ३(१) च्या तरतूदीच्या अनुसार आपणांस सूचित करण्यात येत आहे. कर्जदार, सह–कर्जदार, मालमत्ता गहाण, थिकत रक्कम, मागणी सूचना पाठविण्याचा तपशील अनुच्छेद १३(२) अंतर्गत आहे व

जुने कर्ज खाते क्र.		थकबाकी/ थकित रक्कम/ थकित तारीख		
दत्तात्रय पोपट साकोरे/ शैला दत्तात्रय साकोरे/	सर्व तो भाग व भूखंड असलेला फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ३३.३७२ चौ. मीटर, १ ला मजला, बिल्डींग एलाईड रेसिडन्सी म्हणून ज्ञात, बांधकामित जिमन धारक सर्व्हें	१४ नोव्हेंबर, २४ / रु. १६१४४००/-		
८०१०एचएल००१०७६९४५	क्र. २२, हिस्सा क्र. ८/ए, प्लॉट क्र. २३, मोजमापित ४३७.५० चौ. मीटर व सब्हें क्र. ५१, प्लॉट क्र. २८, मोजमापित ४६५.०० चौ. मीटर धारक गाव बोपेले, तालूका कर्जत, जिल्हा रायगड वेथील मालमता व सीमा खालीलप्रमाणे : पूर्वेस : डक्ट + प्लंट क्र. १०१ + खुले क्षेत्रफळ, पश्चिमेस : अप्रोच रोड, उत्तरेस : प्लंट क्र. १०३ + बिल्डींग कंपाउंड + रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विक्षिम : बिल्डींग.	तारखेनुसार १४ नोव्हेंबर, २४		
प्रसाद बाळू गायकवाड/	सर्व तो भाग व भूखंड असलेला फ्लॅट क्र. २०३, मोज. ६५६ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ	१४ नोव्हेंबर, २४/		
रिंकेशा बाळू गायकवाड/ कलावती विजय	अर्थात ६०.९६ चौ. मीटर व २ रा मजला, बिल्डींग इंदिरा अपार्टमेंट, बांधकामित जिमन धारक सर्व्हें क्र. ३००, हिस्सा क्र. १, मोजमापित ००-०१-०० एचआरपी व सर्व्हें क्र. ३०० हिस्सा	रु. १६७३८६१/— तारखेनुसार		
गायकवाड/८०२०एचएल००१०५५८६७				
विकास एस. देवरे/	सर्व तो भाग व भूखंड असलेले दुकान क्र. ००१, क्षेत्रफळ मोजमापित ३५० चौ. फूट बिल्ट अप	१४ नोव्हेंबर, २४/		
भारती सुभाष देवरे/ ८०२एलएपी००१०४८८२५	क्षेत्रफळ, तळ मजला, बिल्डींग क्र. १२, रामेश्वर अपार्टमेंट म्हणून ज्ञात, बांधकामित जिमन धारक सर्व्हें क्र. १७, हिस्सा क्र. ४, मोजमापित ३३० चौ. मीटर ४५.५ गुंठा गाव अडवली-	रु. १०८४१२६/ १४ नोव्हेंबर, २४		
	ढोकली येथील, तालूका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील मालमत्तेच्या सीमा खालीलप्रमाणे : पूर्वेस : ॲक्सेस रोड, पश्चिमेस : अन्य यू/सी बिल्डींग, उत्तरेस : साई आराधना अपार्टमेंट,			
	दक्षिणेस : अंतर्गत रोड/ ॲक्सेस रोड			
सोनबा व्ही. पाथारे/ मनिषा सोनबा पाथारे	सर्व तो भाग व भूखंड असलेला फ्लॅट क्र. ००६, मोज. ३८६ ची. फूट चटई बिल्ट अप क्षेत्रफळ, तळ मजला, बिल्डींग साई कुटीर बांधकामित जिमन ग्रामपंचायत घर मालमत्ता प्लॉट धारक क्र. ४७८, गाव वालावली, तालूका पनवेल, जिल्हा रायगड येथील मालमत्तेच्या सीमा खालीलपमाणे	१४ नोव्हेंबर, २४/ रु. ६७७८९७/- दि. १४ नोव्हेंबर,		
बाला अनंत कांबळे/	: पूर्वेस : खुला प्लॉट, पश्चिमेस : खुला प्लॉट, उत्तरेस : रोड, दक्षिणेस : खुला प्लॉट सर्व तो भाग व भूखंड असलेला फ्लॉट क्र. १०३, क्षेत्रफळ मोजमापित १७७ चौ. फूट चर्टई	२४ अनुसार १४ नोव्हेंबर, २४/		
बाला अनत काबळ/ हर्ष बाला	सिव ता मान व मूखंड असलला फ्लंट क्र. १०३, क्षेत्रफळ माजमागित १७७ चा. फूट चटंड क्षेत्रफळ १ ला मजला, बिल्डींग साक्षी व सोसायटी साई साक्षी को–ऑपरेटिव्ह हाउसिंग	१४ नाव्हबर, २४/ रु. १३३२१९५/-		
कांबळे/८०६०एचएल००११२८९८९	सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात व बांधकामित जिमन धारक गट/ सर्व्हे	दि. १४ नोव्हेंबर,		
	क्र. ११३/०, ११५/१-३ सब प्लॉट क्र. ५ (सध्या क्रमांक प्लॉट क्र. ५ए) मज. ३४३.०० चौ. मीटर धारक गाव विचुंबे, ताल्का पनवेल, जिल्हा रायगड येथील मालमत्तेच्या सीमा खालीलपमाणे : पूर्वेस : गार्डन, पश्चिमेस : रहिवासी इमारत, उत्तरेस : अंतर्गत रोड, दक्षिणेस : श्री भावा बिर्ल्डॉग.	२४ अनुसार		
अनिल बाबुराम चौंरासिया /	सर्व तो भाग व भूखंड असलेला दुकान क्र. ३ व ४ येथील संलग्न लॉबी व शौचालय एकत्रित	१४ नोव्हेंबर, २४/		
सरिता अनिल चौंरासिया/	असलेला एका दुकान क्र. ३ व ४, तळ मजला, मोज. १५.८५ चौ. मीटर अर्थात १७०.६१	रु. २८९२६२०/-		
८०२एचएलएल००११४८१३५	चौ. फूट चटई क्षेत्रफळ, बिल्डींग पार्क अव्हेन्यु म्हणून ज्ञात सोसायटी पार्क अव्हेन्यु को- ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., सर्व तो भाग व भूखंड असलेला जिमन धारक	दि. १४ नोव्हेंबर,		
	अपराटक्ह हाउसना ससियदा लि., सब ता मान व मुख्ड उसस्तरा जामन चारक प्लॉट क्र. ११ व १२, सल्हें क्र. ७९/२, १५६/२, न्यु भुमापन क्रमांक ८१२/पी व ८३३/पी, गाव पालघर, तालूका पालघर जिल्हा पालघर पूर्व व येथील मालमता व सीमा खालीलपमाणे : पूर्वेस : खुला प्लॉट, पश्चिमेस : अंतर्गत रोड, उत्तरेस : अंतर्गत रोड/ खुला प्लॉट, वक्षिणेस : खुला प्लॉट/ बांधकाम बिल्डींग अंतर्गत	२४ अनुसार		
राजू हिरान्ना वैदी/	सर्व तो भाग व भूखंड असलेला फ्लॅट क्र. १००४ मोजमापित ३४.१० चौ. फूट (चटई	१४ नोव्हेंबर, २४/		
शोभा राजू वैदी/८०१०एचएल००११५२२५०	क्षेत्रफळ)+ ३.६६ चौ. मीटर (बाल्कनी), १० वा मजला, ई विंग, बिल्डींग क्र. १, क्रिस्टल एम्पायर म्हणून ज्ञात, यशवंत वायवा टाउनशीप सेक्टर ३, बांधकामित एफएसआय मोजमापित	रु. ३२३४२४८/- दि. १४ नोव्हेंबर,		
वदा/ ८०१०एचएल००११५२२५०	्ट्र६७४.८१ चौ. फूट अर्थात ८०५५.२८ चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ, जमिन धारक सर्व्ह क्र. ४९,५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५६, गाव आचोळ, नालासोगारा पूर्व, तालुका वसई व जिल्हा पालघर येथील मालमतेच्या सीमा खालीलपमाणे : पूर्वेस : एफ विंग / दुर्वास अपार्टमेंट, पश्चिमेस : कांती अव्हेन्यु, उत्तरेस : भांडबल मॉल, दक्षिणेस : विमल हाईट्स	ाद. १४ नावहवर, २४ अनुसार		
रोनित रमेश धामणकर/	सर्व तो भाग व भूखंड असलेला फ्लॅट क्र. ३०३/ए, ३ रा मजला, मोजमापित ३०९.४७ चौ.	१४ नोव्हेंबर, २४/		
रूपाली रमेश धामणकर/	फूट चटई क्षोत्रफळ, बिल्डींग क्र. ०३, बिल्डींग टाईप बी, कॉम्प्लेक्स शालीग्राम	रु. ८१०१४८/-		
८०२०एचएल००१०१९९७२	टाउनशीप म्हणून ज्ञात, बांधकामित जामिन धारक सब्हें क्र. १३७ मोजमापित ७९३० ची. मीटर धारक गाव पाडधे येथील तालुका व जिल्हा पालघर येथील मालमत्तेच्या सीमा खालीलपमाणे : पूर्वेस : विंग बी, पश्चिमेस : अंडर कन्स्ट्रवशन बिल्डींग, उत्तरेस : अंतर्गत रोड, दक्षिणोस : खुला प्लॉट.	दि. १४ नोव्हेंबर, २४ अनुसार		
योगेश कुमार मौंर्या/	उत्तरस : अतगत राड, दाक्षणस : खुला प्लाट. सर्व तो भाग व भुखंड असलेला मालमत्ता फ्लॅट क्र. ३१४, मोजमापित ५६५ चौरस फुट (बिल्ट	दि. १४ नोव्हेंबर, २४		
चागश कुनार माधा/ 	सब ता भाग व भूखंड असलला मालमत्ता फ्लंट क्र. ३१४, माजमापित पहुप चारस फूट (बिल्ट	ाद. इंड नाव्हबर, २४		

तुम्ही कर्जदार/ सह–कर्जदार / हमीदार यांनी ही सूचना पसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत वरील पमाणे निर्देशित केलेल्या रक्क अधिक त्यावरील व्याज शुल्क व अन्य आकार आदी रक्कम अदा करावी अन्यथा सदर कायद्यानुसार कलम १३(१३) अनुसार आपण याद्वारे कोणतीर्ह पतिभूती मालमत्ता विक्री, लीज किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून (व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजा व्यतिरिक्त) हस्तांतरण करण्यास मनाई करण्यात येत आहे व ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (८) वरील पमाणे निर्देशित केलेल्या मालमत्ता होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांचयाकडे तारण /गहाण आहे व ती होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरण करता येणार नाही

उत्तरेस: रायभाई सर्वनाम केणी बिल्डींग, **दक्षिणेस:** अंतर्गत रोड

धारक सन्हें क्र. ४५, हिस्सा क्र. ९जी व १२ए, न्यु सन्हें क्र ४५, हिस्सा क्र. ९/६ व १२ए, गाव आडिवली ढोकली, तालूका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील मालमत्तेच्या **सीम**

सर्व तो भाग व भूखंड असलेला फ्लॅट क्र. ४०४, मोज. ४४४ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ,

था मजला, बिल्डींग जय माता दि कृपा म्हणून ज्ञात, जिमन धारक प्लॉट क्र. सी–११, प्लॉ

. ३५०, गट क्र. ४२/१, ४२/२, ४३/१, २, ३, ४४/०, ४५/१ व ४५/१बी, गाव विचुर

देवद तालका पनवेल व जिल्हा रायगड येथील मालमत्ता सीमा खालीलपमाणे : पूर्वेस

प्तर्व तो भाग व भूखंड असलेला फ्लॅट क्र. २०७ मोजमापित २१३ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ

रा मजला, बिल्डींग आराधना अपार्टमेंट म्हणून ज्ञात, बांधकामित जमिन धारक घर क्र. २७८

हम क्र. १, मोजमापित ४०० चौ फूट घर क्र. २७८ रूम क्र. २, मोजमापित ४०० चौ. फूट घर

क्र. ३१२ मोजमापित १५०० चौ. फूट गाव पालीदेवड, तालुका पनवेल, जिल्हा रायगड व सीमा

नत्तेच्या **सीमा खालीलपमाणे : पूर्वेस** : नदी, **पश्चिमेस :** अंतर्गत रोड व चाळ टाईप घरे

पश्चिमेस : लक्ष्मी अपार्टमेंट**, उत्तरेस :** अंतर्गत रोड, **दक्षिणेस :** झोपडपट्टी क्षेत्र

बेर्ल्डींग, **पश्चिमेस :** खुला प्लॉट, उत्तरेस : बिर्ल्डींग, **दक्षिणेस :** रोड

दि. १४ नोव्हेंबर

१४ नोव्हेंबर, २४

रु. १५०१०४२/-

दि. १४ नोव्हेंबर

१४ नोव्हेंबर, २४,

दि. १४ नोव्हेंबर

२४ अनुसा

२४ अनुसा

सुशीला मौंर्या/ ८०२०एचएल००१०२३३११ अप क्षेत्रफळ), तिसरा मजला, बी विंग, बिल्डींग जनकल्याण रेसिडन्सी म्हणून ज्ञात, जिमन

खालीलपमाणे : पूर्वेस : अंडर कन्स्ट्रक्शन इमारत

सुमीत सुभाष भावे/

सुभाष रामचंद्र भावे

सुजाता सुभाष भावे

८०१०एचएल००१०१६४१० प्रह्लाद कुमार चौरासिया,

कौंशलेंद्रनाथ तिवारी/

८०६०एचएल००१०५७२२७

दि. ११.१२.२०२४ प्राधिकृत अधिकारी रामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

श्रीम. बीना विनायक राठोड फ्लॅट क्र. ७०२, बालाजी क्रेस्ट सीएचएसएल, सेक्टर १७, प्लॉट क्र. ५७, रोड पाली, कळंबोली, नवी मुंबई महाराष्ट्र ४१० २१८ ७६६६१४७२९३ विषय : सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटम ॲन्ड एन्फोर्स्प्रेट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी कायदा, २००२) च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत जारी सूचना सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ वेळोवेळी सुधारित अधोहस्ताक्षरित हे कॅनरा बँक, **नवी मुंबई नेरूळ संपदा जुई** शाखा (यापुढे प्रतिभूत धनको म्हणून संदर्भित) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत सदर सूचना जारी करण्याकरिता याद्वारे सूचित केले आहे (यापुढे सदर ॲक्ट म्हणून संदर्भित) : श्री. राजकुमार जी. जाधव (यापुढे कर्जदार म्हणून संदर्भित) यांनी तुमच्याद्वारे अंमलात आणलेल्या विविध कर्ज दस्तावेज द्वारे संबंधित कॅनरा बँकेच्या नावे प्रतिभूती हितसंबंध म्हणून खालील लिखीत अनुसूची ए मध्ये अधिक विवरणीत मालमत्ता प्रतिभूत करण्योकरिता प्रतिभूती करारामध्ये प्रवेश करण्याकरिता व खालील अनुसूची ए मध्ये अहवालीत पत सुविधे मंजूर केली होती. सदर पत सुविधा अनुसार तुम्ही कर्ज रक्कमेचे पुन:प्रदोन करावे व वरील निर्देशित करार यांचे अटी व शतींसह व्यवहार करावे. श्रीम. बीना विनायक राठोड यांना मागणी सूचनेत प्रदानित सर्व रक्कमेचे प्रदान मर्यादा अनुसार पत सुविधा **रु. १२,२६,०००.००/– (रु. बारा लाख सच्वीस हजार मात्र)** व त्यावरील व्याज. तुम्ही (अनुसूची बी मध्ये निर्देशित व्यक्ती) यांना अनुसूची बी मध्ये विस्तृत पतिभूत मालमत्तेच्या संबंधात

संदर्भ : आरओ/लीगल/ सरफैसी/२९/२०२४/एमव्ही

दि. ३०.११.२०२४

9930594949

श्री. राजकुमार जी. जाधव

त्यामुळे, ऑगस्ट, २०२४ पासून गेल्या काही महिन्यांपासून सदर वित्तीय सहायता/ पत सुविधा आयोजित करून कार्यचलन अनियमित केले आहे. अनुसूची सी मध्ये निर्देशित व्याजासह अनुसूची सी मध्ये अहवालीत तपशील अनुसार **रु. १२,४५,३१५.०८ (रु. बारा लाख पंचेचाळीस हजार तीनशे पंधरा व आठ**

. सूचना देण्यात आली आहे. तुम्हाला वारवार सूचना देउनहीं तुम्ह आमच्या बँकेसह तुमचे कर्ज पूर्ण केले नाही आहे. तुम्हाला महिती असल्यास तुमचे लक्ष केंद्रीत करण्याकरिता व व्याजाचे पदान करण्याकरिता कसूर केली असल्याने मुदत कर्ज/ मागणी कर्ज हप्ते पदान करण्यास कसूर केली आहे. आमच्या वारवार विनंती व मागणी करून सुद्धा तुम्ही थिकत कर्ज व त्यावरील व्याजाचे पदान केले नाही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी मालमत्ता स्पष्टीकरण अंतर्गत निर्देशनांनुसार ाची मालमत्ता अकार्यरत मालमत्ता (एनपीए) म्हणून २९.११.२०२४ रोजी वर्गीकृत करण्यात येत आहे व बँकेने प्रमुख कर्ज हप्ते व व्याज यांच्यासह त्यांचे प्रदान करावे. तमच्या दायित्वांच्या संदर्भात तुम्ही प्राप्त केलेल्या पत सुविधांचे नमूद विविध प्रतिभूतीद्वारे प्राधिकृ

अधिकाऱ्यांची सर्वोत्तम माहिती व ज्ञानानुसार मालमत्तेवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुेक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत बँकेस अनुसूची सी मध्ये अहवालीत तुमचे दायित्वांचे संपूर्ण पभार करावे व ॲक्टेच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत करावे. पिढे सुचना देण्यात येते की. १२.११% अनुसार साल दराने थकबाकीच्या वसलीकरिता बँकेद्वारे प्रक्रिया . करण्याच्या संबंधात सर्व मूल्य, प्रभार, खर्च व प्रासंगिक खर्च यांच्यासह दराने पुढील व्याजाचे प्रदान करावे कृपया नोद् घ्यावी की, सदर रक्कम रु. १२,४५,३१५.०८ (रु. <mark>बारा लाख पंचेचाळीस हजार तीनशे पंधर</mark>ा व आठ पैसे मात्र) चे प्रदान प्रतिभृत धनको यांनी पुन:प्रदान करण्यास कसूर केली असल्याने आम्ही पुढे सूचना देतो की, वरील रक्कमेचे प्रदान कायद्याचे अनुच्छेद १३(२) च्या उपअनुच्छेद (४) (ए) व (बी) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदोरांचे लक्षे वेधून घेण्यात येत आहे याची कृपया नोद घ्यावी,

१३(४) - जर कर्जदारांनी उप-अनुच्छेद (२) मध्ये विहित कालावधीच्या आत संपूर्ण दायित्वांचे प्रदान करण्यास कसूर केल्यास प्रतिभूत धनको खालील प्रतिभूत कर्जाची वसुली करण्याकरिता खालील बाबीची

ए) कर्जदार यांनी प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घ्यावा तसेच प्रतिभूत मालमत्तेच्या वसुलीकरिता भाडेकरार, जप्ती वा विक्री यांच्या मार्फत हस्तांतरण करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत.

बी) प्रतिभूत मालमतेच्या वसुलीकरिता कर्जदार यांनी व्यवस्थापनेच्या अंतर्गत हस्तांतरण करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. कर्जाच्या वसुलीकरिता प्रतिभूती म्हणून कर्जदार यांनी व्यवसााचा भाग म्हणून केवळ भाडेकरार, जप्ती वा विक्री मार्फत हस्तांतरण अधिकार पदान केले आहेत

पुढे तुम्ही व्यवसायाचा भाग म्हणून व्यवस्थापनाचा विभिन्नरित्या पतिभूत धनको म्हणून कर्जदारांचा सदर व्यवसाय सदर ॲक्टच्या लागू तरेतूदी अंतर्गत कर्जाच्या प्रतिभूतीकरिता त्या संबंधात आहे. सदर कायद्याच्या अन्य लागू तरतूदी अनुसार

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

तुम्हाला सूचना देण्यात येते की, प्रतिभूत धनकोच्या लेखी अहवाल प्राप्त केल्याविना अनुसूची बी अनुसा प्रतिभूत मालमत्तेची विक्री करण्याकरिता विक्री, भाडेकरार वा अन्य यांच्या मार्फत कर्जदार/ हमीदार यांना अ**नुच्छेद १३(१३) च्या अंतर्गत हस्तांतरण करण्यात येणार नाही.** आम्ही तुम्हाला अनुपालन न केल्यामुळे सदर कायद्याच्या अनुसूची बी अंतर्गत वरील तरतूदीअंतर्गत कायद्यांच्या अंतर्गत दंडनीय आहात आम्ही पुढे तुमचे लक्ष वेधून घेतो की, सदर कायद्याच्या अंतर्गत तुमच्या पतिभूत मालमत्तेच्या कपातीकरिता बंधनकारक असाल व थकबाकी रक्कमेचा भरणा सर्व मूल्य, पभार व उद्भवलेले खर्च हे बँकेद्वारे तुम्ही निविदा पाठवून सदर लिलाव/देकार आमंत्रण/निविदा/खाजगी संस्था यांच्या सूचनेच्या पसिद्धी तारखेपासून वेळोवेळी देण्यात आली आहे. कृपया नोंद घ्यावी की, वरील सूचनेच्या प्रसिद्धी तारखोनंतर तुम्हाला तुमची प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यांचा अधिकार उपल**ब**ध नाही आहे

सदर सूचना ॲक्टच्या अंतर्गत प्रतिभूत धनकोना त्यांचे कोणतेही अन्य हक्क उपलब्ध याविना देण्यात येईल व/वा कोणत्याही अन्य कायद्यानुसार करावे. कृपया सदर सूचनेच्या अंतर्गत मागणी समवेत अनुपालन करून सर्व अनप्लेजंटनेस दूर करावी

जर नॉन-अनुपालन म्हणून पुढे सर्व मूल्य व कारणांकरिता तुमचे दायित्व धारक करून कायदेशीर कारवाई

आपला विश्वासू, अनुसची - ए (कर्जदार यांच्याद्वारे प्राप्त प्रत सुविधांचा तपशील)

अनु.	कर्ज खाते	कर्ज/ मर्यादा	मंजूर	रक्रम		
क्र.	क्र.	स्वरूप	तारीखा			
१	५४९६७२००००१६७६	ओएसएल-एचएल (रेडी बिल्ट) - ईएमआय	०३.०९.२००९	रु. १२,२६,०००.००		
अनुसूची बी (प्रतिभूत मालमत्तेचे विवरण)						
अनु. क्र.	स्थावर		हक्क धारक यांचे नाव			
१		मजला, संजय सीएचएस लि., प्लं		श्री. राजकुमार जी. जाधव		
		खारघर, नवी मुंबई तालूका पनवेल	न,			

जेल्हा रायगड ४१० २१० मोजमापित ३७५ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ सीमा उत्तरेस : प्लॉट क्र. ४८, दक्षिणेस : रोड, पूर्वेस : प्लॉ क्र. १६ए, शिव राजानी, पश्चिमेस : प्लॉट क्र. १७ए अनुसूची सी

कर्ज खाते कर्ज/ मर्यादा

४९६७२०००१६७६ ओएसएल-एचएल (रेडी बिल्ट) ईएमआय ०३.०९.२००९ रु. १२,४५,३१५.०८